

L-3, MIDC Industrial Area P.O. Chikalthana Aurangabad Aurangabad 431006 Tel: 022- 22002252 Fax: 022- 22002254

CIN: L74999MH1947PLC005695

Date: 21.11.2022

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street,Fort, Mumbai - 400 001.

Scrip Code: 505212

Sub: Submission of copies of Newspaper Advertisement

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of the anudited Financial Results of Jainex Aamcol Limited for the quarter and half year ended September 30, 2022, published in English language newspaper and Regional (Marathi) language newspaper namely "Active Times" and "Mumbai Lakshadeep" respectively on November 19, 2022.

This is for your information and records. Kindly acknowledge receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully, For Jainex Aamcol Limited

RAHUL DUGAR Director

DIN: 00013704

#### PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that Mr. RAJESH MANEKLAL MIYANI resident of UPVAN TOWER CHSL, MALAD EAST., MUMBAI - 400097., has deceased on 1/10/2021, leaving behind his two sons Mr. MITUL RAJESH MIYANI aged 30 years, and Mr. MEET RAJESH MIYANI aged 25 years, and wife Mrs MEENA RAJESH MIYANI age 54 yr, as their only surviving legal heirs to acquire all his moveable and immovable assests including flat B,1506, Upvan Tower Co-operative Housing Society, Upper Govind Nagar, Malad(E), Mumbai - 400 097. If any person has any claims direct or indirect may claim the same by giving written notice so as to reach the society not later than 14 days from the date of publication.

For & Behalf of Upvan Tower CHSL Upper Govind Nagar, Malad - East. Mumbai - 400097. Dated: 19/11/2022. Place:-Mumbai

#### TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate of (name of company) CASTROL INDIA LIMITED having its Registered Office at 1st Floor, Technopolis Knowledge Park, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai-400093 registered in the name of the following shareholder/s have

seen lost by them.									
	Name of share holder/s			Distinctive No.	No. of Shares				
1	AZIZ MOHHAMAD KOTHARI & BANU S. BENGALI	A0005889	3087	4259826- 4260141	316				

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with he above referred share certificates.

Any person who has any claim in respect of the said certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and transfer agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W). Mumbai-400083. Tel: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Copany shall proceed to ssue Duplicate Share Certificate/s.

Name of Legal Claimant Date: 19/11/2022

# SHRIR M SHRIRAM HOUSING FINANCE LIMITED

## DEMAND NOTICE

HOUSING FINANCE | Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001 Branch Office: Solitaire Corporate Park, Building No 10, 1062,6th Floor, Guru Hargovindji Marg, Chakala, Andheri East, Mumbai - 400 093 Website: www.shriramhousing.in

Whereas the borrowers/co-borrowers/guarantors/ mentioned hereunder had availed the financial assistance from SHRIRAM HOUSING FINANCE LTD. We state that despite having availed the financial assistance, the borrowers/guarantors have committed various defaults in repayment of interest and principal amounts as per due dates. The account has been classified as Non-Performing Asset in accordance with the directives/guidelines issued by Reserve Bank of India, consequent to the Authorized Officer of SHRIRAM HOUSING FINANCE LTD. under Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 & in exercise of powers conferred under Section 13(2) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on respective dates mentioned herein below under Section 13(2) of SARFAESI Act, 2002 calling upon the following borrowers /guarantors /mortgagors to repay the amount mentioned in the notices together with further interest at the contractual rate on the amount mentioned in the notices and incidental expenses, cost, charges etc until the date of payment within 60 days from the date of receipt of notices.

The notices issued to them on their last known addresses have returned un-served and as such they are hereby informed by

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to

Teueetti ille seculeu assets.			
Name of the Borrower (S) Co-Borrower(S)	Outstanding Amount	Loan No. & Loan Amount	Property Address of Secured Assets
1) MR.MADHU ANAND SHAHBorrower No. 1	Rs.	SHLHMUMB	ALL THAT PIECE
Address :- A-13 MAYFAIR GARDEN A-13 LITTLE GIBBAS	38,98,154 /-	0000164	AND PARCEL OF
ROAD MALABAR HILL MUMBAI MUMBAI, MAHARASHTRA-	(Rupees	&	303 AND 304 ON
400006	Thirty Eight	Rs.	THIRD FLOOR 'A'
Also At: FLAT NO. 303 AND 304 ON THIRD FLOOR 'A' WING	Lakh Ninty	36,40,522.00	WING GAGANGIRI
GAGANGIRI HILLS PHASE 1 SY NO 23,HISSA NI 2 2 CTS NO	Eight	(Rupees Thirty Six	HILLS PHASE 1 SY
4289 KHOPOLI TEH.KHALAPUR DIST. RAIGAD	Thousand one	Lacs Forty	
MAHARASHTRA – 410203	Hundred Fifty	Thousand	NO 23,HISSA NI 2 2
Also At: META TILES PVT.LTD. THROUGH - DIRECTOR -	Four Only) as	Five Hundred	CTS NO 4289
MR.MADHU ANAND SHAH	on 11.11.2022	Twenty Two	KHOPOLI
Address:- I-25 FLOOR 2 PLOT 227 NARIMAN BHAWAN	under	Only)	TEH.KHALAPUR
VINAYAK KUMAR SHAH MARG NCPA NARIMAN POINT 400021	reference of	Jy,	DIST.RAIGAD
2) MRS. KUNTI SANJAY SHAH W/O SANJAY SHAHBorrower No. 2	Loan Account		MAHARASHTRA -
Address :- A-13 MAYFAIR GARDEN A-13 LITTLE GIBBAS	No.		410203.
ROAD MALABAR HILL MUMBAI MUMBAI, MAHARASHTRA -	SHLHMUMB0		
400006	000164 with		
3) MR.SHRIKANT KUMAR S/O THAKUR PRASAD Borrower	further interest		
No. 3	as mentioned		
Address :- A-01 GROUND FLOOR OMKAR HEIGHTS TITWALA	hitherto and		
WEST NEXT TITWALA POLICE STATION NEAR ABHILASHA	incidental		
PARK THANE-421605	expenses,		
Also At - META OXIDE PVT.LTD. THROUGH - SENIOR	costs etc till realization of		
ACCOUNT MANAGER= 25 NARIMAN BHAWAN NARIMAN	the entire dues		
POINT MUMBAI NEAR NCPA MUMBAI 400021	within 60 days		
<b>NPA DATE</b> - 05-11- 2022	from the date		
DATE OF DEMAND NOTICE: 14-11-2022	of this notice		

In the circumstances as aforesaid, the notice is hereby given to the above borrowers, co-borrowers and/ or their guarantors (where ever applicable) to pay the outstanding dues as mentioned above along with future interest and applicable charges within 60 days from the date of the publication of this notice failing which further steps will be taken after the expiry of 60 days of the date of this notice against the secured assets including taking possession of the secured assets of the borrowers and the mortgagors under Section 13(4) of Securitization and Re-construction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and the applicable rules there under.

Please note that under Section 13 (13) of the said Act, no Borrower shall, transfer by way of sale, lease or otherwise any of his secured assets referred to in the notice, without prior written consent of the secured creditor.

Place: KHOPOLI - RAIGAD (Maharashtra) Date: 19-11-2022

Shriram Housing Finance Ltd

Sd/- Authorised Officer

#### **DEEMED CONVEYANCE PUBLIC NOTICE** PEARL PALACE CO-OP. HSG. SOC. LTD. Add :- Agarkar Road, Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist. Thane-421201

#### Regd. No. TNA/KLN/HSG/TC/1509/1986-87

Has applied to this office under section 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act. 1963 for declaration of Deemed Conveyance of the following property. The next hearing is kept on - 29/11/2022 at 3.00 p.m.

Respondents - 1) Shri. Wishwanath Sitaram Raje, 2) Shri. Eknath Sitaram Raje, 3) Shri. Dwarkanath Sitaram Raje, 4) M/s. Shamshad & Sons, 5) Shri. Shamshad Ali Haji Sultan Mistry, Prop. M/s. Shamshad & Sons and those who have interest in the said property may submit their vritten say at the time of hearing in the office mention at below address Failure to submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Description of the property -Mauje Navagaon, Dombivali (E.), Tal. Kalyan, Dist. Thane

Old Survey No.	New Survey No.	Hissa No.	Plot No.	CTS No.	Area
263	138	6	69	6076, 6077 Tika No. 28	541 Sq. Mtr.
				Total	541 Sa. Mtr.

Office of District Deputy Registrar, Co-op Societies, Thane
First floor, Gaondevi Vegetable
Market, Thane (W), Dist - Thane
Pin Code:-400 602, Tel:-022 25331486. Date : 18/11/2022

Sd/-Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Thane

TENDER NOTICE On behalf Church of Our Lady of Health of Velankanni tenders are invited for the Rehabilitation of Church Building and Parochial house for executing the work of structural/civil repairs & painting works. Quotation form copies will be available from the office of parish priest (Parish office) Ground floor, during office hours (9 am to 12 noon & 5 pm to 7 pm) of Church of Our Lady of Health of Velankanni, Irla, Vile Parle, Mumbái- 400056, from 22nd November 2022 onward and up to 25th November 2022, on payment of Rs. 1000/- per set by cash which is non-refundable even if the owner/trustee cancels the tender "The Last date of Receipt of Filled in Tender forms is on or before 16.00 hrs on 3rd December 2022". This tender Notice and tender process of the owner is only an invitation to offer and not an offer. The owner/trustee of Church of Our Lady of Health of Velankanni, reserve the right to accept or reject any or all tender offers or at any stage without assigning any reasons whatsoever. The tender terms and condition shall apply to all prospective tenderers.

Messrs. Rodrigues Engineering LLP PMC & Consulting Civil Engineer, Mobile No.: - 9833283475 / 8591740823

## **Public Notice**

Notice is hereby given to Public at large that we, Bali Vishnu Prasad Co-operative Housing Society Ltd. having address at Bali Vishnu Prasad Tower, Netaji Subhash Chandra Bose Road, Navapada, Dombivli (West), Dist Thane – 421 202. As per Lease Deed dated 18/04/2006 executed between the society and Reliance Infocomm Ltd., in respect of installation of Mobile Tower on the building of the society for the period of 119 months with respect to area admeasuring 350 sq. feet on the Terrace / Roof Top of the building for erection and installation of 5 antenna poles and BTS Equipment etc in the semipermanent structure and DG set. The company agreed to pay decided amount of rent for each financial year in advance. maintenance agreement dated 18/04/2006 was executed between the society and Reliance Infocomm Ltd. for the period commencing from 01/04/2006 for 119 months for providing access to certain common areas and use of facilities in the building of society including use of the elevators etc. The term of Lease as per Lease Deed dated 18/04/2006 ended on 31/03/2016, Reliance Infocomm Ltd. sent a letter dated 24/03/2016 to the society, renew the same for the period of 5 years. There was no further communication from the company and they did not renew the agreement nor they paid any further rent to the society expiry of the said agreement. The company failed and neglected to uninstall the equipments installed by them on the terrace society. The society's office bearer many times tried to contact company's representative but there was no response from the company's side, therefore the society issued legal notice dated 17/12/2020 to the company which was received by company on 31/12/2020. Even after receipt of notice the company failed to give reply to that notice and after asking for several times they havn't uninstalled their equipment's. Due to ignorance and failure of the company to uninstall the mobile tower and equipments, it has caused damage to the structure of the building of society resulting into profuse leakage in the top floor flats, hence the society hereby inform public at large that if no claims/objections are received within 15 days, the society will uninstall the equipments and the said society is free to dispose, discard or sale the same to recover the unpaid amount for illegally occupying premises of the society The objection received thereafter shall not be entertained.

Chairman / Secretary Bali Vishnu Prasad Co-op. Hsg. Society

Address:

Bali Vishnu Prasad Co-op, Hsg. Society Vishnu Prasad Tower, Netaji Subhash Chandra Bose Road, Nava Pada, Dombivli (West). Dist-Thane-421 202.

## **HDB Financial Services Limited** HDB FINANCIAL SERVICES

REGISTERED OFFICE: RADHIKA, 2ND FLOOR, LAW GARDEN ROAD, NAVRANGPURA, AHMEDABAD-380009
REGIONAL /BRANCH OFFICE: 1st FLOOR, WILSON HOUSE, OLD NAGARDAS MARG, ANDHERI (E) MUMBAI-4000069

## **PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES**

LAST DATE TIME OF SUBMISSION OF EMD AND DOCUMENTS 21/12/2022 upto 05.00 pm Sale of immovable property mortgaged to HDB FINANCIAL SERVICES LIMITED under Securitization and Reconstruction of Financial assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 (No.54 of 2002 Whereas, the Authorized Officer of HDB FINANCIAL SERVICES LIMITED had taken Actual possession of the following property/ies pursuant to the notice issued under Sec 13(2) of the Securitization and Recons Financial Assets and Enforcement of Security Interest (SARFAESI) Act, 2002 in the following loan accounts with our Branch with a right to sell the same on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" basis for realization of HDB FINANCIAL SERVICES LIMITED due subject to outcome of S.A 26 OF 2022 at DRT 2 Mumbai. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the websi

nttps://www.bankeauctions.com/ DESCRIP			TION OF IMMOVABLE	PROPERTIES			
	Lot Name of the Branch & Loan Account Details	Mortgage Property Description, Which Is Under Auction Sale & Possession Status	Demand Notice Date Outstanding Amount (Secured debt)	Authorized Officer's Details	EMD Submission Account Details	Reserve Price EMD Amount Bid Increase Amount	Date/Time of E-auction And Last Date of Emd Submission
	1. HDB FINANCIAL SERVICES LIMITED.  1st Floor, Wilson House, Old Nagardas Road, Near Amboli Subway Andheri East, Mumbai, M.H. 400069.  Loan account No. 675305.  1. SUNITA SUDHIR GUPTE., 605 6th Floor Varsova Sea Breeze -1, CHS Ltd, Plot No-9, 26 Yari Road, Varsova Andheri (W) Opp Ganpati Mandir, Mumbai-400061  2. SUDHIR DATTATRAYA GUPTE, 605 6th Floor Varsova Sea Breeze -1, CHS Ltd Plot No-9, 26, Yari Road, Varsova Andheri (W) Opp Ganpati Mandir, Mumbai-400061.  3. SAMIR SUDHIR GUPTE, 605 6th Floor Varsova Sea Breeze -1, CHS Ltd Plot No-9, 26, Yari Road, Varsova Andheri (W) Opp Ganpati Mandir, Mumbai-400061.	"All Piece and Parcel of Flat 605 Admesuring 622 Sq. Ft. (carpet Area), 6th Floor, Bldg No 1 Situated at Sea Breeze I CHSL, Ganpati Mandir Road off Yari Rd, Versova, Andheri West Mumbai- 400061., And Bounded As Follows:- East: Ganesh Mandir, West: Ram Mandir, North: Prem House, South: God's Gifts Tower Possession Status- Physical/actual Possession	07-07-2020 Rs 50,12,464.37 /- (Rupees Fifty Lakhs Twelve Thousand Four Hundred Sixty Four and Thirty Seven Paise Only) as of 04.07.2020 and future contractual interest till actual realization together with incidental expenses, cost and charges etc.	MRS. RENUKA RAJGURU; Mobile No: - 7738583084, Email Id: Io1.andheri@hdbfs.com Mr. M . S KHANDAIT Mobile No: - 8308777014 EmailId: mangesh.khandait@ hdbfs.com	A/c No. 00210310002731 A/c Name HDBFS GENERAL receipts, IFSC Code- HDFC0000021 Bank-HDFC BANK LTD Branch- HYDERABAD- LAKDIKAPUL MICR CODE- 500240002	Rs.1,63,16,781- (Rupees One Crore sixty three lakhs sixteen thousand seven Hundred Eighty One Only)  EMD RS.16,31,679I- (Rupees Sixteen Lakhs Thirty one Thousand Six Hundred seventy Nine).	22-12-2022 at 11 Am To 5 Pm With Unlimited Extensions Of 5 Minutes After Highest Bid Open Bidding Given By The Participants. Last Date of EMD Submission 21/12/2022 Till 5 Pm

TERMS & CONDITIONS: The e-Auction is being held on "AS IS WHERE IS" and "AS IS WHAT IS" AND "WHATEVER THERE IS" basis.

To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on any property. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property. auction and claims/ rights/ dues/ effecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the HDB FINANCIAI SERVICES LIMITED. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the HDB FINANCIAL SERVICES LIMITED. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property/ies put on auction will be permitted to interested bidders on 13.12.2022 to 17.12.2022 (During Office Hours). The interested bidders shall submit their EMD through Web Portal: https://www.bankeauctions.com/ (the user ID & Password can be obtained free of cost by registering name with https://www.banekauctions.com/) through Login ID & Password. The EMD shall be payable through NEFT/RTGS or Demand Draft in the account mentioned above. After Registration (One Time) by the bidder in the Web Portal the intending bidder/ purchaser is required to get the copies of the following documents uploaded in the Web Portal before the Last Date & Time of submission of the Bid Documents viz. i) Copy of the NEFT/RTGS Challan or Demand Draft; iii Copy of PAN Card; iii) Proof of Identification/Address Proof (KYC) viz. self-attested copy of Voter ID Card/ Driving License/ Passport etc.; without which the Bid is liable to be rejected. UPLOADING SCANNED COPY OF ANNEXURE-II & II (can be downloaded from the Web Portal: https://www.bankeauctions.com/ AFTER DULY FILLED UP & SIGNING IS ALSO REQUIRED. The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data submitting Bid Documents, Training/ Demonstration on Online Inter-se Bidding etc., may contact C1 India Pvt Ltd, Plot No.68, 3rd Floor, Sector-44, Gurgaon- 122003, Haryana Contact Name: Vinod Chauhan, E-mail ID delhi@c1india.com/ Mobile Number: 9813887931, Support Helpline Numbers: 9813887931 Support mail Id Support@bankeauctions.com and for any property related query may contact Area Manager: MR. Ajay More; Mobile

No: -9820521727, Email id ajay.more@hdbfs.com and Authorised Officer: MRS. RENUKA RAJGURU mob no-7738583084, Email Id: lo1.andheri@hdbfs.com, during the working hours from Monday to Saturday The interested bidder has to submit their Bid Documents [EMD (not below the Reserve Price) and required documents (mentioned in Point No.4)] on/ before. 21/12/2022 upto 5.00 pm and after going through the Registering Process (One

time) and generating User ID & Password of their own, shall be eligible for participating the e-Auction Process, subject to due verification (of the documents) and/or approval of the Authorised Officer During the Online Inter-se Bidding, Bidder can improve their Bid Amount as per the 'Bid Increase Amount' (mentioned above) or its multiple and in case bid is placed during the last 5 minutes of the closing time of the e-Auction, the closing time will automatically get extended for 5 minutes (each time till the closure of e-Auction process), otherwise, it'll automatically get closed. The bidder who submits the highest bid amount (not below the Re

Process shall be declared as a Successful Bidder by the Authorised Officer/ Secured Creditor, after required verification The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, within 24 hours of the acceptance of bid price by the Authorised Officer and the balance 75% of the sale price on or before 15th day of sale or within such extended period as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorised Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the offer shall be liable to be forfeited and property shal be put to re-auction and the defaulting borrower shall have no claim/ right in respect of property/ amount.

The prospective qualified bidders may avail online training on e-Auction from C1 India Pvt Ltd prior to the date of e-Auction. Neither the Authorised Officer/ HDB FINANCIAL SERVICES LIMITED nor C1 India Pvt Ltd shall be liable for any Internet Network problem and the interested bidders to ensure that they are technically well equipped for participating in the e-Auction event. 6. The purchaser shall bear the applicable stamp duties/ additional stamp duty/ transfer charges, fee etc. and also all the statutory/non-statutory dues, taxes, rates, assessment charges, fees etc. owing to anybody.

The Authorised Officer is not bound to accept the highest offer and the Authorised Officer has the absolute right to accept or reject any or all offer(s) or adjourn/ postpone/ cancel the e-Auction without assigning any reason thereof.

The bidders are advised to go through the detailed Terms & Conditions of e-Auction available on the Web Portal of C1 India Pvt Ltd, https://www.bankeauctions.com/ before submitting their bids and taking part in the e-Auction 10. Pursuan to pending S.A 26 OF 2022 at DRT 2 Mumbai. "This sale confirmation shall be subject to the outcome of SA"

Bidding in the last moment should be avoided in the bidders own interest as neither the HDB FINANCIAL SERVICES LIMITED nor Service provider will be responsible for any lapse/failure(Internet failure/power failure etc.). in order to ward-of

## such contingent situations bidders are requested to make all necessary arrangements / alternatives such as power supply back-up etc, so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully

Place: Mumbai, Date: 19.11.2022

STATUTORY 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 The borrower/ guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with upto date interest and ancillary expenses before the date of e-Auction, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will b

SD/- Authorised Officer **HDB Financial Services Limite**  JAINEX AAMCOL LIMITED

Regd. Office: L-3 MIDC Area, Chikalthana, Aurangabad - 431006 CIN: L74999MH1947PLC005695 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER 2022<sub>RS. IN LACS</sub> Particulars Half Year Ended Year Ended 30-Sep-22 30-Sep-21 31-Mar-22 Reviewed) (Reviewed) Audited come from operations
Net Sales / Income from operations Other operating income 1891 Total Income from operations 510 1001 885 ) Cost of materials consumed 117 123 103 240 214 447 Description materials consumed
 Purchase of stock in trade
 Changes in inventories of finished goods, work-in-progress 33 134 14 (22) 309 23 49 (25) 150 11 and stock-in-trade (3) 255 23 56 233 778 Employees benefits expenses 159 12 21 131 **443** Depreciation and amortisation expense Total Expenses
Profit/(Loss) before Exceptional and Extraordinary 74 72 118 107 209 44 items and tax (1-2) Exceptional items Exceptional tierits

Profit/(Loss) before Extraordinary items and tax (3-4)

Extraordinary items

Profit/(Loss) before tax (5-6)

Tax Expenses (including Deferred Tax) 118 107 209 72 118 107 209 Current Tax - Adjustment (MAT) Deferred Tax (Net) (11) 29 MAT Credit reinstatement / lapse 4 MAT Credit Entitlement / adjustment / C/f Net Profit / (Loss) for the period (7+/-8) Other Comprehensive Income A (i) Items that will not be reclassified to profit or loss (ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss B (i) Items that will be reclassified to profit or loss (ii) Income tax relating to items that will be reclassi profit or loss Total Comprehensive Income for the period/year (9+10) (Comprising Profit and Other Comprehensive income for the 145 53 150 86 150 Paid up Equity Share capital (face value of Rs. 10/- each) 150 150 365 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (b) Diluted

1. The unaudited financial results prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) for the quarter and half year ended Sep 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 11th, 2022. The name been reviewed by the Audic Immittee and approved by the Station of Directors of the Company at its meeting ned on November 11st, 2022. The same have also been subject to Limited Review by the Station Auditors.

2. The company's main product line are in gear cutting tools which contributes over 92% (previous year 91%) of its revenue. The contribution from the

balance operation is mostly involving common processes and use of same machineries of main product lines and thus the company's operations is considered as a single segment.

3. The company has no subsidiary, joint ventures or associates, hence consolidation of results are not required.

4. The figures for the previous periods have been regrouped / rearranged wherever necessary.

Statements of assets and liabilities Rs. in Lacs
AS AT 30.09.2022 Reviewed AS AT 31.03.2022 Audited

Α	Faiticulais	AS AT 30.09.2022 Reviewed	AS AT ST.US.ZUZZ AUGILEC
ΑІ	ASSETS		
1	Non-Current Assets		
	Property, Plant and Equipment	404	453
	Intangible assets	1	1
(c)	Financial Assets		
	(i) Others	83	81
(d)	Deferred tax assets(net)	0	0
`-′	Sub-Total Non-current assets	488	535
,	Current assets	400	000
		000	404
	Inventories	622	491
(b)	Financial Assets		
	(i) Trade receivables	423	488
	(ii) Cash and cash equivalents	15	18
	(iii) Other Bank Balances	0	0
al	Other current assets	12	16
뗏	Sub-Total Current assets	1072	1013
_	TOTAL-ASSETS	1560	1548
ВΙ	EQUITY AND LIABILITIES		
1 I	Equity		
ارد	Equity Share Capital	150	150
쐾	Other Equity	451	365
끼			
	Sub-Total Equity	601	515
2	Share application money pending allotment	0	0
3	Liabilities		
	Non-current liabilities		
ارد	Financial Liabilities		
aj		237	189
	(i) Borrowings		
	(ii) Others	0	0
(b)	Provisions	4	4
c)	Deferred tax liabilities (net)	23	34
''	Sub-Total Non-current liabilities	264	227
1	Current Liabilities	204	
. 1			
(a)	Financial Liabilities		
	(i) Borrowings	321	373
	(ii) Trade payables		
	(a) Dues of micro and small enterprises	0	2
	(b) Dues of creditors other than micro and small enterprises	249	307
	(iii) Other Financial liabilities		
۱, "		0	0
	Other current liabilities	30	35
(c)	Provisions	91	79
(d)	Current tax liabilities (net)	4	10
` 1	Sub-Total Current liabilities	695	806
	TOTAL - EQUITY AND LIABILITIES	1560	1548
_	Condensed statement of Cash Flow	1300	
			(Do in Lakha)
		A + 00 00 0000 D	(Rs. in Lakhs)
_	PARTICULARS	As at 30-09-2022 Reviewed	
	Cash Flow from operating activities		As at 30-09-2021 Reviewe
		As at 30-09-2022 Reviewed	
	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax		As at 30-09-2021 Reviewe
	Cash Flow from operating activities  Net Profit / (Loss) before extraordinary items and tax  Adjustment for:	118	As at 30-09-2021 Reviewe
	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation	118 49	As at 30-09-2021 Reviewe
	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen	118 49	As at 30-09-2021 Reviewe
	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares	118 49	As at 30-09-2021 Reviewe
	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen	118 49 t - -	As at 30-09-2021 Reviewe
	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares	118 49	As at 30-09-2021 Reviewer
	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs	118 49 t - -	As at 30-09-2021 Reviewe  107  56
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income	118 49 - - - 24	As at 30-09-2021 Reviewe  107  56  23
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes	118 49 t - -	As at 30-09-2021 Reviewe  107  56
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Inpairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital:	118 49 - - - 24	As at 30-09-2021 Reviewe  107  56  23
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets:	t	As at 30-09-2021 Reviewe  107  56  23 3 - 186
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories	118 49 t 24 - 191	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets:	t	As at 30-09-2021 Reviewe  107  56  23 3 - 186
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories	118 49 t 24 - 191	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans	118 49 24 - 191 131 (65)	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - 1
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financia asset - Loans Other current assets	t 49	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - (5)
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans	118 49 - - - - 24 - 191 131 (65) - (4) 2	As at 30-09-2021 Reviewer  107 56 23 - 186 43 81 - (5) 18
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current assets Non current - Loans	t 49	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - (5)
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current assets Non current - Loans	118 49 - - - - 24 - 191 131 (65) - (4) 2	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - (5) 18
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amotisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current assets Non current - Loans  Adjustments for increase / (decrease) in operating liabilities	118 49 24 - 191  131 (65) - (4) 2 64	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - (5) 18
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current assets Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables	118 49 - - - - 24 - 191 131 (65) - (4) 2	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - (5) 18 137
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current - Loans  Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables Others	118 49 24 - 191  131 (65) - (4) 2 64	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - (5) 18 137
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Inepairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Financial asset - Loans Other current assets Non current - Loans  Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables Others  Others (decrease) in operating liabilities Trade payables Others  Others (decrease) (decrease) in operating liabilities Trade payables Others	118 49 24 - 191  131 (65) - (4) 2 64	As at 30-09-2021 Reviewe  107 56 23 - 186 43 81 - (5) 18 137
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current assets Others Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables Others Current Long term Borrowing (maturities) Other Financial Liabilities	118 49 24 - 191  131 (65) - (4) 2 64	As at 30-09-2021 Reviewer  107 56 23 - 186 43 81 - (5) 18 137
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Inepairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Financial asset - Loans Other current assets Non current - Loans  Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables Others  Others (decrease) in operating liabilities Trade payables Others  Others (decrease) (decrease) in operating liabilities Trade payables Others	118 49 24 - 191  131 (65) - (4) 2 64	As at 30-09-2021 Reviewer  107 56 23 - 186 43 81 - (5) 18 137
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current assets Non current - Loans Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables Other Current Long term Borrowing (maturities) Other Financial Liabilities Other Current Liabilities	118 49 24 - 191  131 (65) - (4) 2 64  (61) (5)	As at 30-09-2021 Reviewer  107 56
<b>A.</b> 1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Financial asset - Loans Other current assets Non current - Loans Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables Others Current Long term Borrowing (maturities) Other Financial Liabilities Other Current Liabilities Other Current Liabilities Other Current Liabilities Other Current Liabilities	t	As at 30-09-2021 Reviewer  107 56 23 - 186 43 81 - (5) 18 137 35 - 1 (13) (9)
1	Cash Flow from operating activities Net Profit / (Loss) before extraordinary items and tax Adjustment for: Depreciation and amortisation Impairment in respect of Other Property and Plant & Equipmen Amortisation of share issue expenses and discount on shares (Profit) / Loss on sale of Assets Finance costs Interest income Operating profit / (loss) before working capital changes Changes in working capital: Adjustments for increase / decrease in operating assets: Inventories Trade receivables Financial asset - Loans Other current assets Non current - Loans Adjustments for increase / (decrease) in operating liabilities Trade payables Other Current Long term Borrowing (maturities) Other Financial Liabilities Other Current Liabilities	118 49 24 - 191  131 (65) - (4) 2 64  (61) (5)	As at 30-09-2021 Reviewer  107 56 23 - 186 43 81 - (5) 18 137 - 1 (13)

(ii) in earmarked accounts Additional disclosures as per Regulation 52(4) of SEBI (Listing Obligation and Disclosure

Cash flow from extraordinary items

Cash flow from investing activities

oceeds from sale of fixed assets

Proceeds from long-term borrowings

a) Cash on Hand b) Balance with Banks

(I) In current accounts

ceeds from other short - term borro

Net cash flow from / (used in) operating activities (A)

Net cash flow from / (used in) investing activities (B) Cash flow from financing activities

Net increase / (decrease) in working capital horrowings

Finance cost
Net cash flow from / (used in) financing activities (C)
Net increase / (decrease) in Cash and cash equivalents (A+B+

Cash and cash equivalents at the beginning of the period Cash and cash equivalents at the end of the year conciliation of cash and cash equival Cash and cash equivalents at the end of the period

Capital expenditure on fixed assets, including capital advances

	PARTICULARS		uarter End			ar Ended	Year Ended
		Sep 30, 2022	June 30, 2022	Sep 30 2021	Sep 30 2022	Sep 30, 2021	March 31, 2022
	Debt - equity ratio (no. of times)	0.95	0.94	1.4	1.64	0.95	1.12
	Debt-Equity Ratio = Total Borrowings including unsecured	0.55	0.54	1.7	1.04	0.55	1.12
	loans divided by Equity						
	Debt service coverage ratio (DSCR) (no. of times)	2.22	2.36	4.14	8.17	2.28	6.34
	DSCR = (Profit before interest, depreciation, tax and exceptional						
	items divided by (interest expenses together with principal						
	repayments of long-term debt excluding unsecured loans during						
	the period and cash flow on settlement of derivatives contracts						
	related to borrowings)						
	Interest service coverage ratio (ISCR) (no. of times)	7.66	5.19	8.19	5.02	6.45	5.24
	ISCR = Profit before Interest, tax and exceptional items divided						
	by interest expense Current ratio	1.54	1.44	1.47	1.36	1.54	1.25
	Long term debt to working capital ratio	0.67	0.8	1.47	1.44	0.67	0.95
	Long term debt to working capital ratio = Long term borrowings	0.07	0.0	1.07	1.77	0.07	0.00
	(including current maturities of long term borrowings) divided by						
	Current assets (-) Current liabilities (excluding current maturities						
	of long term borrowings)						
	Bad debts to accounts receivable ratio	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.01
	Bad debts to accounts receivable ratio = Bad debts divided by						
	Average gross trade receivables						
	Current Liability ratio	0.72	0.73	0.6	0.59	0.72	0.78
	Current liability ratio = Current liabilities divided by Total Liabilities	0.36	0.33	0.42	0.44	0.36	0.36
	Total debt to Total assets ratio Total debt to total assets ratio = Total borrowings divided by	0.30	0.33	0.42	0.44	0.36	0.30
	Total assets						
	Debtors tumover ratio	4.5	4.99	4.51	4.85	4.5	4.33
	Debtors turnover ratio = Revenue from operations for trailing 12		1.00			110	
	months divided by Average gross trade receivables						
	Operating margin (%)	20.88%	17.12%	21.37%	19.21%	19.05%	19.74%
	Operating margin (%) = Profit before depreciation, interest, tax						
	and exceptional items from continuing operations (-) Other						
	income divided by Revenue from operations						
	Net profit margin (%)	14.52%	9.17%	14.04%	9.45%	11.92%	11.13%
	Net profit margin (%) = Net profit after tax from continuing operations and discontinued operations divided by Revenue						
	from operation						
	Inventory turnover ratio	97	96	82	95	97	86
	Inventory turnover ratio = in days = Average inventory divided	"	50	02	33	31	00
	by sales of products in days						
3	Net worth (in Lakhs)	585.82	532.39	431.73	381.04	585.82	499.62
	Net worth as per section 2(57) of Companies Act, 2013						
1	Total Borrowings (Rs. in Lakhs)	558.09	500.76	604.78	625.74	558.09	561.74

The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11.11.2022

By Order of the Board For JAINEX AAMCOL LIMITED M.Z. KOTHARI MANAGING DIRECTOR

DIN - 01486305

(7)

(7)

(58) 17

0

23

49 (52) 0

Place: AURANGABAD

#### **UNIMONI FINANCIAL SERVICES LIMITED** RO: N.G. 12 & 13 Ground Floor, North Block, Manipal Centre, Dickenson Road, Bangalore - 560 042. CIN No.U85110KA1995PLC018175

सार्वजनिक नोटिस

जनतेस हे कळविण्यात येते की युनिमनी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडद्वारा 22.11.2022 तारखेस, सकाळी 10.00 (वेळ) वाजता 101-105. First Floor, Express Chambers Andheri-kurla Road, Mumbai - 400069. (पत्ता) येथे गहाण ठेवलेल्या सोन्याच्य दागिन्यांचा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. लिलाव केले जाणारे सोन्याचे दागिने जे आपल्या पैशांची बाकी भरू शकले नाहीत अशा आमच्या अनेक ग्राहकांच्या कर्जाच्या खात्यांच आहेत. लिलावाची नोटिस कायदेशीरपणे या कर्जदारांना पाठविलेली आहे. लिलाव केले जाणारं सोन्याचे दागिने शाखेच्या नावासह खाली उल्लेख केलेल्या अनेक ग्राहकांच्या थकित कर्ज खात्याशी संबंधित आहेत

Loan Nos : MUMBAI - KALYAN (MUK) 1932354. MUMBAI - MIRA ROAD (MUI) 1948465, 1950818, 1957077.

For more details, please contact : Mr. NAVEENA SHETTY - 9820451749

(Reserves the right to alter the number of accounts to be ed &/ postpone / cancel the auction without any prior notice.)

## PUBLIC NOTICE

TAKE NOTICE that Mr. RAJESH MANEKLAL MIYANI resident of UPVAN TOWER CHSL MALAD EAST., MUMBAI - 400097., has deceased on 1/10/2021 leaving behind his two sons Mr. MITUL RAJESH MIYANI aged 30 years, and Mr. MEET RAJESH MIYANI aged 25 years, and wife Mrs MFFNA RAJESH MIYANI age 54 yr as their only surviving legal heirs to acquire all his moveable and mmovable assests including flat B,1506, Upvan Tower Co-operative Housing Society, Upper Govino Nagar, Malad(E), Mumbai - 400 097 If any person has any claims direct or indirect may claim the same by giving written notice so as to reach the society not later than 14 days

from the date of publication.
For & Behalf of Upvan Tower CHSL Jpper Govind Nagar, Malad - East 400097. Dated: Mumbai - 400097. L 19/11/2022. Place:-Mumbai

१५ श्री. रजक काशीराम रामहरक

१७ सौ. मनिषा अनिल इताडकर

१८ श्री. विलास हनुमान इताडकर

१६ सौ. साळवे छाया संदिप

शाखा: खोपोली

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, गाळा क्र.३०९, क्षेत्रफळ ४९१ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, ३रा मजला, सिद्धीविनायक को-ऑप. इंडस्ट्रीयत प्रेमायसेस सोसायटी लि., इमारत क्र.८, जोगा-....., इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स, व्ही.एन. पुरव मार्ग, सायन बनाभदी रोड. मंबई-४०००२२ या जागेबाबत श्री तीलाल शाह व मे. नरेश डेव्हलपर्स प्रा.लि. यांच दरम्यान झालेला दिनांक २८.०८ १९९३ रोजीचा विकी परनामा आणि मे. राजेश कन्स्ट्रक्शन आणि श्री कांतीलाल शाह यांच्या दरम्यान झालेला दिनांव २०.०८.१९९३ रोजीचा मुळ विक्री करारनामा हरवला हाळ झाला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर गाळाबाब विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीत्व अधिकार इत्यार्द वरुपात कोणताही अधिकार, हक्क किंवा हित असल्या यांनी लेखी स्वरुपात दस्तावेजी पुराव्यांसह खालीत व्याध्यीकर्त्यांना त्यांचे कार्यालय के २५ आ प्रजल टार्गेट मॉल, चंदावरकर रोड, बोरिवली (प.), मुंबई-०००९२ येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १ देवसांत कळवावे. अन्येथा तदनंतर आलेले दावा त्या केंवा माघारी घेतले आहेत असे समजले जाईल.

सही/ प्रगती छाब्रिया पारीत वकील उच्च न्यायाल ठिकाण: मुंबई दिनांक:१९.११.२०२२

१५१९२४

१५१९२४

१३४९९९३

१३४९९९३

७६७६०

१९८७६

१९८७६

१९८७६

१९८७६

२०२१६१

२०२१६१

२०२१६१

१९६११४

२२०८५९

२२०८५९

२२०८५९

२२०८५९

३२६७२९

३२६७२९

३२६७२९

३२६७२९

११४७८१

११४७८१

२९१५७१

२९१५७१

२९१५७१

२९१५७१

३०९५४४

२९८६३

२८९४२३

२८९४२३

१५३७७८

३३२४५१

१४१०३३

3८५११२

७१३३१६

७१३३१६

१९७१३८

७०२८०३

१०२६९६

१०२६९६

१०६३१९

१०६१६६

१०६१६६

१०७२६०

१०७२६०

१०७२६०

3

3

3

ş

γ

2

3

2

3

8-5

ξ

१

ş

γ

2

3

3

2

γ

3

3

2

०१/१०/२०२२ ६३५५

०१/१०/२०२२ ६३५४

६३५५

६३५४

६२९६

६२९७

६२९७

६२९७

६२९७

5286

६२९८

६२९८

६२९९

€300

€300

€300

६३००

६३०२

६३०२

६३०२

६३०२

8308

६३०४

६३०५

६३०५

६३०५

६३०५

3083

६३१०

६३११

६३११

६३१२

६३१४

६३१५

६३१७

६३१९

६३१९

६३२४

६३२५

६३२६

६३२६

६३२८

६३२९

६३२९

६३३०

6330

६३३०

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२३

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

08/80/2022

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

08/80/2027

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

08/80/202

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

08/80/2027

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

08/80/2022

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२३

08/80/2027

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२३

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

08/80/2022

०१/१०/२०२२

अनुक्रमांक १ ते ४४

#### PUBLIC NOTICE It is to be informed to the public at behalf of my client namely Raj Dhawal Singhaniya having address at-Flat No. 1203 Rana Cottage, Manubhai Road, behind Fatima school, Malad (E) Mumbai - 97, has cancelled General power of Attorney date 09/02/2022 in respect of the land bearing old survey No. 141-B, new survey No. 141-A/1 & 141/A/120 & Old CTS No. 864, new CTS No. 833/701, lying being and situated at village Ambivali, Taluka-Andheri Dist.Mumbai execut in favour of Mr. Firoj Gulab Khan, having address at - 6 Qureshi Chawl Azad Naga Veera Desai Road, Andheri (W), Mumbai - 58 has been cancelled with immediate effect if an person deal or negotiate with said attorne

Adv. Akash Mishra Office at - A-101, Chheda Complex Chs Ltd. Opp. Vasai Janta Bank, S.T. Depo Road, Nallasopara (W), Dist.Palghar 401203, Mob. (9076685295)

same shall be deemed do be invalid and nu

## जाहीर सूचना

स्वर्गीय श्री. भिमजी रतनसी गांधी (श्री. भिमजी आर पटेल) हे पुष्पलता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. ात्ता: बर्वे नगर, भटवाडी, घाटकोपर (प.), मुंबई ४०००८४ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि ।सायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.०१३ चे धारक आहेत यांचे कोणतेही वारसदार न नेमता ०८.११.२०१० रोजी निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल*।* मिळकतीमधील, मयताचे सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यार ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन **७ दिवसांत** सोसायटीच्य भांडवल /मिळकतीमधील मयताचे शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन र्रावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्य नुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त -मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिलकतीमधील शेअर्म व हितसंबंधाशी सोसायर्र उपविधीतील तरतटींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहा करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल /मिळकतीमधील मयताचे शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुसार त्याव सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृ उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकर्ताद्वारे निरीक्षणाकरित मोमायटीचे कार्यालय/मोमायटीचे मचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावर्ध समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशं स.९.०० ते सायं.५.३० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित पुष्पलता को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. ठिकाण: मुंबई सही/-

### PUBLIC NOTICE

Late Smt. Timaii Gundappa Chellava was in possession of a Room, as mentioned under İndex II under Sr. No. 199 at, Vasari Hill Dongri, Mulund Link Road, Goregaon (W), Mumbai - 400 064, Under development Scheme of SRA and as per the terms of Tripartite Agreement as Hu Occupier, Developer has allotted Flat No 608 in Shri Vasari Hill SRA CHS Ltd., to her. The society is situated at Shree Laxmi Tower Vasari Hill, New Goregaon Mulund Link Road, Malad (W), Mumbai - 400 064, Smt Gundappa Chellaya died on 16.04.2017 without making any

The society hereby invites claims/objections from the heir/s or other claimants/objector/s to the transfer of the shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objection: for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above the society shall be free to deal with the shares and interest of the deceased membe in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws o the society. The claims/objections, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society in society office during office hours from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Shri Vasari Hill SRA CHS Ltd Place: Mumba Hon. Secretary/

## जाहीर नोटीस

मे. उप निबंधक, सहकारी संस्था, मंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्वे उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि., मुंबई) यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग

सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

चित्रह	कृपा सहकारी पतपेढी लि., मुंब		), 3-2 0			१	श्री. कुडपाने परेश खंडु
	रृत्या सहस्राता यतायछा तराः, सुञ ए १०३/१०४, पहिला मजला, सूर्यदर्शन					2	श्री. शेख नवाज अब्दुल माजि
	कंपनी सिग्नलजवळ, पूर्व द्रुतगती महामाग्		.80		अर्जदार	ş	श्री. भालेकर अनिल दत्तु
					जाब	8	श्री. पटेल शब्बीर नजीर
अ. नं.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.	ų	श्री. गोण्ते संदिप मारुती
	। । : शहापूर अनुक्रमां	ह १ ते ११			1	ξ	श्री. पवार अजित चंद्रकांत
शाख	श्री. माने शिवराम रामचंद्र	08/80/2022	६३९०	३०३१०२	7	b	श्री. कदम वरुण संजय
2	श्री. यादव संदिप दत्तात्रय	08/80/2022	£390	303808	3	۷	श्री. तेलवणे रामकृष्ण भालचं
3	श्री. अंदाडे हनुमंत भास्कर	08/80/2022	£390	303707	8	٩	श्री. पाटील संकेत भास्कर
χ	श्री. बांगर दिलीप सावळाराम	08/80/2022	£398	१७०७०७	7	१०	श्री. शिंदे श्रीकांत अनंत
4	नाथ संतोष गोपिनाथ	08/80/2022	£393	२१४८७४	3	११	श्री. नागे प्रशांत गणेश
ξ	श्री. लाखन राजु चंदर	08/80/2022	६३९६	२६६१०७	2	१२	श्री. बामणे प्रफुल भगवान
9	श्री. निपुर्ते तुषार शंकर	08/80/2022	£396	२७३९३४	3	१३	श्री. जुबरे प्रशांत प्रभाकर
۷	श्री. उघडे तुकाराम पांडुरंग	08/80/2022	६३९७	२७३९३४	×	१४	श्री. मोहिते गणेश ब्रम्हदेव
9	श्री. कुंदे योगेश अशोक	08/80/2022	£399		?	१५	श्री. जाधव दिपक हणमंत
१०	श्री. सागर सुरेश अंदाडै	08/80/2022	£808	२६९३८ २९७७३	8	१६	श्री. पाचागंणे भोजराज रामचं
११	श्री. अंदाडे उमेश बाळ्	08/80/2022			_	१७	श्री. भिंगारे स्वप्नील बाळु
	<u> </u>		६४०१	२९७७३	7	१८	श्री. शेख इरफान मोहम्मद
		मांक १ ते २२				१९	गायकवाड मिलींद अशोक
8	सौ. धुमाळ मंदाकीनी भगवान	08/80/2022	६३६२	१८९२४२	<u>۶</u>	२०	श्री. ओझरकर रवी राजू
?	श्री. ढावरे विलास विठठल	०१/१०/२०२२	६३६२	१८९२४२	7		सौ. ओझरकर शंकुतला राजू
3	श्री. धुमाळ भगवान शंकर	०१/१०/२०२२	६३६२	१८९२४२	8	२१	श्री. गोरहे रविंद्र बबन
Х	श्री. पाटील विश्वनाथ जयसिंगराव	०१/१०/२०२२	६३६३	३१५०३९	१	२२	श्री. बडेकर स्वप्नील युवराज
ч	श्री. मालणकर आनंद सुभाष	०१/१०/२०२२	६३६३	३१५०३९	2	२३	श्री. मालपोटे जालिंदर बाबुरा
ξ	श्री. वाडेकर राहुल गोपाळ	०१/१०/२०२२	६३६३	३१५०३९	3	२४	श्री. मोहिते करण दत्ता
હ	श्री. रावत धनसिंग किशनसिंग	०१/१०/२०२२	६३६४	१००३८९	2	२५	श्री. गायकवाड सुभाष सुरेश
L	श्री. शिरसाट दिपक नानाजी	०१/१०/२०२२	६३६४	१००३८९	3	२६	सौ. साठेलकर श्रद्धा गुरुनाथ
٩	श्री. गोळे अमित मनोहर	०१/१०/२०२२	६३६५	३६०९७१	१	२७	श्री. शिंदे समीर तुकाराम
१०	सौ. गोळे प्रियंका मनोहर	०१/१०/२०२२	६३६५	३६०९७१	2	२८	श्री. नलावडे यशवंत बापूराव
११	श्री. हिरळेकर मयुर प्रकाश	०१/१०/२०२२	६३६५	३६०९७१	3	२९	सौ. मानकामे सुप्रीया सुरेश
१२	श्री. कदम नरेश गोविंद	०१/१०/२०२२	६३६५	३६०९७१	8	30	श्री. शेख इरफान महामूद
१३	श्री. पांडे सचिन सुभाष	०१/१०/२०२२	६३६५	३६०९७१	4	38	श्री. वाघरे सुनील ऋषीकेश
१४	श्री. मोरे सचिन तानाजी	०१/१०/२०२२	६३४१	३०१९३०	१	32	श्रीमती.मुंढे चंदा शांताराम
१५	श्री. भांगरे संदीप काळू	०१/१०/२०२२	६३४१	३०१९३०	2	33	श्री. गायकवाड संदिप पांडुरग
१६	श्री. घाग संजय दत्ताराम	०१/१०/२०२२	६३४१	३०१९३०	8	38	श्री. सोनावने शरद रघुनाथ
१७	श्री. दळवी गणेश सावळाराम	०१/१०/२०२२	६३६८	८८६८५०	?	34	श्री. गायकवाड दिनेश गणपत
१८	श्री. सुर्यवंशी नवनाथ काळबा	०१/१०/२०२२	६३६८	८८६८५०	3	38	श्री.नाईक अखिलेश लक्ष्मण
१९	श्री. वारीक अजय जानू	०१/१०/२०२२	६३६८	८८६८५०	8	30	सौ. नाईक निलम अखिलेश
२०	श्री. पारेकर मुकेश उत्तम	०१/१०/२०२२	६३६८	८८६८५०	પ	36	श्री. तांडेल समीर मनोहर
२१	श्री. साळवी सुशांत हरिश्चंद्र	०१/१०/२०२२	६३६८	८८६८५०	ξ	39	श्री.तांडेल समिर मनोहर
22	श्री. पांडे अनिलकुमार महेंन्द्रप्रताप	08/80/2022	६३७०	७३२३७६	4	80	सौ. तांडेल उमा समी
शाख	ा : काल्हेर अनुक्रमांक	१ ते १८		1		४१	श्री.सोरटे योगेश अशोक
१	सौ. मनिषा अनिल इताडकर	०१/१०/२०२२	६३५९	३६१८९७०	2	83	श्री. तांडेल समीर मनोहर
7	श्री. विलास हनुमान इताडकर	०१/१०/२०२२	६३५९	३६१८९७०	ş	83	सौ. सोरटे उमा योगेश
ş	श्री. महेंद्र पुंडलीक भोईर	०१/१०/२०२२	६३५८	६०२१५४	2	88	श्री.नाईक श्रीकांत गणपत
γ	श्री. रोहित विलास वाफेकर	०१/१०/२०२२	६३५८	६०२१५४	3		सदर दाव्याचे कामी अर्जदार
ų	श्री. रंजित राजपती पाठक	०१/१०/२०२२	६३५८	६०२१५४	8		खदर दाण्याच कामा अजदार ग्यात आलेले आहे.परंतू प्रति
ξ	श्री. प्रल्हाद बाबुराव पाटिल	०१/१०/२०२२	६३६०	२७०२९८	१	नसल्या	ने जाहीर समन्स देत आहोत. उ
હ	सौ. साधना प्रल्हाद पाटिल	०१/१०/२०२२	६३६०	२७०२९८	2		१/२०२२ रोजी दुपारी ०२:०० या चोटीशीटारे उपरोक्त प्रतिवार
	1 0 0 3 1	The second second	1	1			या नाटाशाटार उपराक्त पतिवार

४४ श्री.नाईक श्रीकांत गणपत ०१/१०/२०२२ ६३३१ ११२६३१ सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांव** २५/११/२०२२ रोजी द्पारी ०२:०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाणे वरील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल ही नोटीस आज दिनांक ११/११/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



सहकारी संस्था (प्रासेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई (मुंबई पूर्वे उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशनलि., मुंबई)

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२

०१/१०/२०२२ ६३६१

०१/१०/२०२२ ६३६१

०१/१०/२०२२ ६३५५

६३६०

६३६०

६३६१

६३६१

२७०२९८

२९४६९९

२९४६९९

२९४६९९

२९४६९९

१५१९२४

3

८ श्री. दिपक हेमंत महाजन

१० श्री. शिंदे गणेश शंकर

श्री. बगल अशोक विठठल

सौ. शिंदे सायली गणेश

१३ श्री. पाल राजेश रामकरण

१२ श्री. शिपोसकर निलेश सच्चीदानंद

१४ | श्री. रजक मेवालाल मोतीलाल

# PFINANCIAL एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड नॉदणीकृत कार्यालय:- राधिका, २रा मजला. लॉ गार्डन रोड न्वरंगणा

प्रादेशिक /शाखा कार्यालय: १ला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवे जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००६९.

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलावाची जाहिर सूचना

## इसारा रक्कम आणि कागदपत्रे जमा करण्याची शेवटची तारीख २९/१२/२०२२ सायं.५.०० पर्यंत

सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफायसी) ॲक्ट, २००२ (क्र.५४/२००२) अन्वये **एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड**कडे तारण असलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री. ज्याअर्थी सिक्यरीटायञ्जेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (सरफायसी) ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये जारी केलेल्या सचनेच्या अनुषंगाने खालील मालमत्तेचा वास्तविक ताबा घेतला होता. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड थकबाकीच्या वसुलीसाठी डीआरटीर मुंबई येथील एस.ए.२६/२०२२ मधील आदेशानुसार आमच्या शाखेतील खालील कर्ज खाल्यामध्ये जसे आहे जेथे आहे <mark>आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर</mark> विक्री करण्यात येईल. <u>https://bankauctions.in</u> या संकेतस्थळावर प्रदान केलेल्या ई-लिलाव प्लॅटफॉर्मद्वारे खाली स्वाक्षरीद्वारे विक्री केली जाईल.

स्थावर / जंगम मालमत्तेचे वर्णन

1	ॉट क.	शाखेचे नाव व खाते क्र.	लिलाव विक्री अंतर्गत तारण मालमत्तेचे वर्णन व ताबाचा प्रकार	मागणी सूचना दिनांक थकबाकी रक्कम (प्रतिभूत कर्ज)	प्राधिकृत अधिकाऱ्याचे तपशिल	इरठे जमा खाते तपशिल	आरक्षित मूल्य इरठे रक्कम बोली वाद्वविण्याची रक्कम	दिनांक/वेळ ई-लिलाव
		एचडीबी फायनास्थिअल सर्व्हिंसेस लिमिटेड, भला मजला, विल्सन हाऊस, जुना नागरदास रोड, आंबोली सबवे जवळ, अंधेरी पूर्व, मुंबई,महाराष्ट्र ४०००६१. कर्ज खाते क. ६,७५३०५  9. सुनिता सुधीर गुमे, ६,०५, ६वा मजला, वसोंवा सी ब्रीझ-१, कोहौसोलि., प्लॉट क्र. ९, २६ यारी रोड, वसोंवा, अंधेरी (प.), गणपती मंदिर समोर, मुंबई-४,000६१. १. सुधीर दत्तात्रय गुमे, ६,०५, ६वा मजला, वसोंवा सी ब्रीझ-१, कोहौसोलि., प्लॉट क्र. ९, २६ यारी रोड, वसोंवा, अंधेरी (प.), गणपती मंदिर समोर, मुंबई-४,000६१.  3. समीर सुधीर गुमे, ६,०५, ६वा मजला, वसोंवा सी ब्रीझ-१, कोहौसोलि., प्लॉट क्र. ९, २६ यारी रोड, वसोंवा, अंधेरी (प.), गणपती मंदिर समोर, मुंबई-४,000६१.	फ्लॅट ६०५, क्षेत्रफळ ६२२ चौ.फु. (कार्पेट क्षेत्र), ५वा मजला, इमारत क्र.१, सी ब्रीझ– १ कोहोसोलि., गणपती मंदिर रोड, यारी रोड, वसोंवा, अंधेरी पश्चिम, मुंबई–४००६१ येथील सर्व भाग व खंड. आणि चतुसिमा खालीलप्रमाणे:– पूर्व: गणेश मंदिर; पश्चिमः राम मंदिर; उत्तर: प्रेम हाऊस; दक्षिणः गाँडस् गिफ्ट टॉवर. ताबा प्रकार: वास्तविक / प्रत्यक्ष ताबा	दिनांक ०७.०७.२०२० दि.०४.०७.२०२० रोजी देय रक्षम रू. ५०, १२, ४६४.३७ (रुपये पत्रास लाख बारा हजार चारशे चौसाट आणि पैसे सदोतीस फक्त) तसेच अनुषंगिक खर्च, शुल्क, वास्तविक प्राप्ती होईपर्यंत करारदराने पुढील व्याजासह जमा करावी.	श्रीमती रेणुका राजगुरू: मोबा७७३८४८३०८४ ई-मेलः lo1.andheri @hdbfs.com श्री. एम.एस. खानदैत मोबा८३०८७७००१४ ई-मेलः mangesh.khandait @hdbfs.com	खाते क्र.  00२१०३१०००२७३१ खात्याचे नाव एचडीबीएफएस जनरल आयएफएससी कोड– एचडीएफसी 0000०२१ शाखा– हैद्राबाद– लकडीकापुल एमआयसीआर कोड– ५००२४०००२	आरक्षित मूल्य रू १,६३,१६,७८९/- (रुपये एक कोटी त्रेसष्ट लाख सोळा हजार सातशे एक्याएँशी फक्त) इसारा रू.१६,३१,६७९/- (रुपये सोळा लाख एकतीस हजार सहाशे एकोणएँशी फक्त)	२२.१२.२०२२ स. ११.०० ते सायं.५.००पर्यंत सहभागींनी दिलेल्या सर्वोच्च बोलीच्या खुल्या बोलीनंतर ५ मिनेटांच्या अमर्यादित विस्तारांसह. इरठे जमा करण्याची शेवटची तारीख २१.१२.२०२२ रोजी सायं.५.०० पर्यंत

अटी आणि नियम : मालमत्तेची जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे या तत्त्वावर ई-लिलाव आयोजित केला जात आहे. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि माहितीनुसार, कोणत्याही मालमतेवर कोणताही बोजा नाही. तथापि, इच्छूक बोलीदारांनी त्यांची बोली सबमिट करण्यापूर्वी बोजा, मालमतेचे शीर्षक/ लिलावात ठेवलेले दावे/ हक्क/ देय/ मालमतेवर परिणाम होण्याबाबत त्यांच स्वतःची स्वतंत्र चौकशी करावी. ई-लिलाव जाहिरात **एचडीबी फायनाञ्चियल सर्व्हिसेस लिमिटेड**ची कोणतीही वचनबद्भता किंवा कोणतेही प्रतिनिधित्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. **एचडीबी फायनाञ्चिअल सर्व्हिसेस लिमिटेड**ला ज्ञात किंवा अनोळखी सर्व विद्यमा आणि भविष्यातील भारांसह मालमत्ता विकली जात आहे. बोली जमा करण्यापूर्वी मालमत्ता आणि तपशीलाची तपासणी करणे आणि त्यांचे समाधान करणे ही बोलीदारांची जबाबदारी असेल. **दि.१३.१२.२०२२ ते १७.१२.२०२२** (कार्यालयीन वेळेत) इच्छूक बोलीदारांचा लिलावात ठेवलेल्या मालमतेची तपासणी करण्याची परवानगी दिली जाईल. इच्छुक बोलींदारांनी त्यांचे ईएमडी वेब पोर्टलद्वारे सबमिट करावे: https://www.bankeauctions.com (https://www.bankeauctions.com) सह नाव नोंदणी करून वापरकर्ता आयुर्ड आणि पासवर्ड विनामुल्य मिळ् शकतो) लॉगिन आयडी आणि पासवर्डद्वारे. इरठे वर नमुद केलेल्या खात्यात एनईएफटी द्वारे देय असेल. वेब पोर्टलमध्ये बोलीदाराने नोंदणी (एक वेळ) केल्यानंतर, इच्छक बोलीदार/खरेदीदाराने खालील कागदपत्रांच्या प्रती वेब पोर्टलबर अपलोड केलेल्या बोली दस्तऐवज सार्द्र करण्याच्या अंतिम तारीख आणि वेळेपूर्वी मिळवणे आवश्यक आहे. (१) एनईएफटी/आरटीजीएस चालान किंवा डिमांड ड्राफ्टवी प्रतः (२) पंन कार्डची प्रतः (२) ओळख पुरावा/पत्ता पुरावा (केवासी) उदा. मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स पासपोर्ट इ.ची स्वयं-साक्षांकित प्रतः ज्याशिवाय बोली नाकारली जाण्यास जबाबदार आहे. परिशिष्ट-२ आणि ३ ची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे (वेब पोर्टलवरून डाउनलोड केले जाऊ शकते: https://www.bankeauctions.com) योग्यरित्या भरल्यानंतर आणि स्वाक्षरी करणे देखील आवश्यक आहे. इच्छुक बोलीदार ज्यांना लागिन आयडी आणि पासवर्ड तयार करणे, डेटा अपलोड करणे, बोली इस्तऐवज जमा करणे, ऑनलाइन इंटर-से बोलीचे प्रशिक्षण/प्रदर्शन इत्यादीसाठी सहास्य आवश्यक आहे, ते सोमवार ते शनिवार कामकाजाच्या वेळेत मे. सी१ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट क्र.६८, ३रा मजला, सेक्टर-४४, गुरुगाव-१२२००३, हरियाणा संपर्क नाव: विनोद चौहान, ई-मेल आयडी: delhi@clindia.com / मोबाईल नंबर ९८१३८८७९३१, सपोर्ट मेल आयडी Support@bankeauctions.com आणि संबंधित कोणत्याही मालमतेसाठी चौकशी अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकतेः श्री. अजय मोरे,: मोबाईल क्रमांकः१८२०५२१७२७, ई-मेल आयडीः ajay.more@hdbfs.com आणि प्राधिकृत अधिकार्यश्रीमती रेणुका राजगुरु, मोबाईल क्रमांकः१८२०५१७२७, ई-मेल आयडीः lo1.andheri@hdbfs.com यांना सोमवार ते शनिवार कामकाजाच्या दिवशी संपर्क साधु शकता.

इच्छुक बोलीदाराने २**१.१२.२०२२ रोजी सार्य. ५.०० वा. पर्यंत** आणि नोंदणी प्रक्रियेतून गेल्यानंतर त्यांची बोली दस्तऐवज इरठे (आरक्षित मूल्यापेक्षा कमी नाही) आणि आवश्यक कागदपत्रे (पॉइंट क्र.४ मध्ये नमूद केलेले) सादर करावी लागतील. (एक वेळ) आणि स्वतःचा वापरकर अपढी आणि पासवर्ड तयार करणारे, ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्यासाठी पात्र असतील, योग्य पडताळणी (कागदपत्रांची) आणि/किंवा अधिकृत अधिकाऱ्याच्या मंजुरीच्या अधीन राहन.

ऑनलाइन इंटर-से-बोली द्रम्यान, बोलीदार बोली वाढीव रक्कम (वर नमूद केलेल्या) किंवा त्याच्या गुणाकारानुसार त्यांची बोली रक्कम सुधारू शकतो आणि जर ई-लिलावाच्या बंद होण्याच्या वेळच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली लावली गेली. लिलाव, बंद होण्याची वेळ आपोआप ५ मिनिटांसाठी वाढवली जाईल (प्रत्येक वेळी ई-लिलाव प्रक्रिया बंद होईपराँत), अन्यथा, ती स्वयंचलितपणे बंद होईल. ई-लिलाव प्रक्रिया बंद झाल्यावर सर्वाधिक बोलीची रक्कम (आरक्षित मूल्यापेक्षा कमी नाही) सादर करणाऱ्या बोलीदाराला, आवश्यक पडताळणीनंतर, अधिकृत अधिकारी/सुरक्षित कर्जदाराद्वारे यशस्वी बोलीदार म्हणून घोषित केले जाईल यशस्वी बोलीदाराची इसारा रक्कम ठेव (इरठे) अंश विक्री विचारात ठेवली जाईल आणि अयशस्वी बोलीदारांची इरठे परत केली जाईल, इसारा रक्कम ठेवीवर कोणतेही व्याज असणार नाही. यशस्वी बोली लावणाऱ्याला अधिकत अधिकाऱ्याने बोलीची किंमत स्वीकारल्यापा

२४ तासांच्या आत, आधीच भरलेल्या इरेटेची जुळवाजुळव करून, विक्री किंमतीच्या २५% आणि उर्वरित ७५% विक्रीच्या **१५व्या दिवशी** किंवा त्यापूर्वी जमा करणे आवश्यक आहे. अधिकृत अधिकान्याच्या विवेकबुद्धीनुसार लिखित स्वरूपात मान्य केल्यानुसार अशा विस्तारि कालावधीत. यशस्वी बोलीदाराने देय 🕝 केल्यास, प्रस्तावाद्वारे आधीच जमा केलेली रक्कम जप्त केली जाईल आणि मालमत्तेचा पुन्हा लिलाव केला जोईल आणि थकबाकीदार कर्जदाराचा मालमत्तेचर/ रकमेवर कॉणताही दावा/हक्क असणार नाही.

संभाव्य पात्र बोलीदार मे. सी१ इंडिया प्रा.लि. कडून ई-लिलावाचे ऑनलाइन प्रशिक्षण घेऊ शकतात. ई-लिलावाच्या तारखेपूर्वी अधिकृत अधिकारी/एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड किंवा मे. सी १ इंडिया प्रा. लि. कोणत्याही इंटरनेट नेटवर्क समस्येसाठी आण् इच्छुक बोलीदार ई-लिलाव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तांत्रिकटूष्ट्या सुसज्ज असल्याची खात्री करण्यासाठी जबाबदार असेल. ६. खरेदीदार लागू मुद्रांक शुल्क/अतिरिक्त मुद्रांक शुल्क/हस्तांतरण शुल्क इ. तसेच सर्व वैधानिक/गैरवैधानिक देव, कर, दर, मूल्यांकन शुल्क शुल्क इत्यादि कोणतेही देय असेल.

बोलीदारांना मे. सी१ इंडिया प्रा.लि. च्या https://www.bankeauctions.com वेब पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ई-लिलावाच्या तपशीलवार अटी व शतींचा त्यांच्या बोली जमा करण्यापूर्वी आणि ई-लिलावात भाग घेण्यापूर्वी अध्यास करण्याचा सल्ला दिला जातो १०. डीआरटी-२ मुंबई येथे प्रलंबित **एस.ए. क्र.२६/२०२२** च्या अनुषंगाने ही विक्री पृष्टीकरण एसए च्या निकालाच्या अधीन असेल

अधिकृत अधिकारी सर्वोच्च प्रस्ताव स्वीकारण्यास बांधील नाही आणि अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा ई-लिलाव पुढे ढकलण्याचा/रद करण्याचा पूर्ण अधिकार आहे

शेवटच्या क्षणी बोली लावणे बोलीदारांच्या स्वत:च्या हितासाठी टाळले पाहिजे कारण एच**डीबी फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड** किंवा सेवा प्रदाता यापैकी कोणत्याही चुकलेल्या अपयशासाठी (इंटरनेट अपयश/पॉवर फेल इ.) जबाबदार असणार नाहीत. अशा आकस्मिर परिस्थितींपासून बचाव करण्यासाठी बोलीदारांना विनंती केली जाते की त्यांनी सर्व आवश्यक व्यवस्था/पर्याय जसे की बीज पुरवठा बॅक-अप इत्यादी कराव्यात, जेणेकरून ते अशा परिस्थितीला तोंड देऊ शकतील आणि लिलावात यशस्वीपणे सहभागी होऊ शकतील. सरफायसी कायदा, २००२ अन्वये वैधानिक ३० दिवसांची सूचना

कर्जदार/जामीनदारांना ई-लिलावाच्या तारखेपूर्वी वर नमूद केलेल्या व्याज आणि सहाय्यक खर्चासह वर नमूद केलेली रक्कम देण्यास सूचित केले जाते, ते अयशस्वी झाल्यास प्रति वसल केले जातील

दिनांक: १९.११.२०२२ सही/- प्राधिकृत अधिकार्र एचडीबी फायनाञ्चियल सर्व्हिसेस लिमिटेड ठिकाण: मुंबई

JAINEX AAMCOL LIMITED Regd. Office: L-3 MIDC Area, Chikalthana, Aurangabad - 431006

	Cin: 174999MH/1947PL.0015695 STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th SEPTEMBER 2022.									
Sr.	Particulars		Quarter Ende			ar Ended	Year Ended			
No	<u> </u>	30-Sep-22	30-Jun-22	30-Sep-21	30-Sep-22	30-Sep-21				
		(Reviewed)		(Reviewed)	(Reviewed)					
1	Income from operations									
	(a) Net Sales / Income from operations	510	483	510	993	885	1877			
	(b) Other operating income	7	1	-	8	-	14			
	Total Income from operations	517	484	510	1001	885	1891			
2										
	(a) Cost of materials consumed	117	123	103	240	214	447			
	(b) Purchase of stock in trade	0	-	-	0	-	-			
	(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress									
	and stock-in-trade	3	(25)	33	(22)	(3)	6			
	(d) Employees benefits expenses	159	150	134	309	255	543			
	(e) Finance cost	12	11	14	23	23	55			
	(f) Depreciation and amortisation expense	21	28	28	49	56	112			
	(g) Other expenses	131	153	126	284	233	519			
	Total Expenses	443	440	438	883	778	1682			
3	Profit/(Loss) before Exceptional and Extraordinary									
.	items and tax (1-2)	74	44	72	118	107	209			
4	Exceptional items	-				-	-			
	Profit/(Loss) before Extraordinary items and tax (3-4)	74	44	72	118	107	209			
	Extraordinary items	-		-	-	-	-			
	Profit/(Loss) before tax (5-6)	74	44	72	118	107	209			
8	Tax Expenses (including Deferred Tax)	21	11	21	32	30	64			
	1 Current Tax - Adjustment (MAT)	25	18	13	43	19	36			
	2 Deferred Tax (Net)	(4)	(7)	20	(11)	29	63			
	3 MAT Credit reinstatement / lapse	-	-	(42)	-	(40)	(25)			
_	4 MAT Credit Entitlement / adjustment / C/f	53	33	(12)	- 86	(18)	(35)			
	Net Profit / (Loss) for the period (7+/-8) Other Comprehensive Income			51		77	145			
IU	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	-	-			
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified to	-	-	-	-	-	-			
	profit or loss	_	_	_	_	_	_			
	B (i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-		-			
	(ii) Income tax relating to items that will be reclassified to									
	profit or loss	-	-	-	-	-	-			
11	Total Comprehensive Income for the period/year (9+10)									
	(Comprising Profit and Other Comprehensive income for the									
	period)	53	33	51	86	77	145			
	Paid up Equity Share capital (face value of Rs. 10/- each)	150	150	150	150	150	150			
	Other Equity						365			
14	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			l						
	(a) Basic	3.57	2.19	3.39	5.76	5.14	9.68			
	(b) Diluted	3.57	2.19	3.39	5.76	5.14	9.68			
NC	OTES:									

 The unaudited financial results prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) for the guarter and half year ended Sep 30, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on November 11th, 2022. The same have also been subject to Limited Review by the Statutory Auditors.

2. The company's main product line are in gear cutting tools which contributes over 92% (previous year 91%) of its revenue. The contribution from the

palance operation is mostly involving common processes and use of same machineries of main product lines and thus the company's operations

The company has no subsidiary, joint ventures or associates, hence consolidation of results are not required.

The figures for the previous periods have been regrouped / rearranged wherever necessary. Statements of assets and liabilities Rs. in Lacs iewed AS AT 31.03.2022 Audited AS AT 30.09.2022 Reviewed ASSETS on-Current Assets roperty, Plant and Equipmen Intangible assets inancial Assets ) Others 83 81 Sub-Total Non-current assets Current assets 622 491 nventories inancial Assets 423 15 488 Trade receivables ) Cash and cash equivalents i) Other Bank Balances TOTAL-ASSETS
EQUITY AND LIABILITIES Equity Share Capital 150 Sub-Total Equity Share application money pending allotmen Liabilities Non-current liabilities Financial Liabilities
(i) Borrowings
(ii) Others 237 189 Provisions Deferred tax liabilities (net) 227 Sub-Total Non-current liabilities Current Liabilitie inancial Liabilitie 321 373 Trade payables (a) Dues of micro and small enterprises (b) Dues of creditors other than micro and small enterprise 249 307 iii) Other Financial liabilities Other current liabilities TOTAL - EQUITY AND LIABILITIES

Condensed statement of Cash Flow 1560 (Rs. in Lakhs)

PARTICULARS

Cash Flow from operating activities

Net Profit / (Loss) before extraordinary items and tax

Adjustment for:

Pagnorality As at 30-09-2022 Reviewed As at 118 107 Depreciation and amortisation 49 56 Impairment in respect of Other Property and Plant & Equipment Amortisation of share issue expenses and discount on shares Profit) / Loss on sale of Assets 23 terest income Operating profit / (loss) before working capital changes changes in working capital: diustments for increase / decrease in operating assets: nventories

Trade receivables

Tinancial asset - Loans 131 (65) 43 81 (4) (5) Other current assets Non current - Loans Adjustments for increase / (decrease) in operating liabilities (61) 35 rrent Long term Borrowing (maturities) Other Financial Liabilities (13) (9) 18 Other Current Liabilities (5) 11 Current Tax Liabilities (net) 105 125 (43) ash generated from operations Net income tax (paid) / refunds Net cash flow from / (used in) operating activities (A) Cash flow from investing activities
Capital expenditure on fixed assets, including capital advances
Proceeds from sale of fixed assets (7) nterest received Cash flow from extraordinary items Net cash flow from / (used in) investing activities (B)
Cash flow from financing activities (7) Proceeds from long-term borrowings
Net increase / (decrease) in working capital borrowings
Proceeds from other short - term borrowings 49 (52) (58) 17 inance cost Net cash flow from / (used in) financing activities (C) Net increase / (decrease) in Cash and cash equivalents (A+B+C Cash and cash equivalents at the beginning of the period Cash and cash equivalents at the end of the year Reconciliation of cash and cash equivalents Cash and cash equivalents at the end of the period 23 omprises Cash on Hand 0 Balance with Banks (I) In current accounts 14 23 Additional disclosures as per Regulation 52(4) of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirer

PARTICULARS Sep 30 Sep 30, 2021 **2022** 0.94 loans divided by Equity Debt service coverage ratio (DSCR) (no. of times) 6.34 2.22 2.36 4.14 8.17 2.28 DSCR = (Profit before interest, depreciation, tax and exceptional items divided by (interest expenses together with principal repayments of long-term debt excluding unsecured loans during the period and cash flow on settlement of derivatives contracts related to borrowings) Interest service coverage ratio (ISCR) (no. of times) 7.66 5.19 8.19 5.02 6.45 5.24 ISCR = Profit before Interest, tax and exceptional items divided by interest expense Current ratio 1.47 1.07 1.36 1.44 1.54 0.67 1.25 0.95 Long term debt to working capital ratio
Long term debt to working capital ratio = Long term borrowings
(including current maturities of long term borrowings) divided by 0.67 Current assets (-) Current liabilities (excluding current maturities of long term borrowings) Bad debts to accounts receivable ratio 0.00 0.00 0.00 0.00 0.00 0.01 Bad debts to accounts receivable ratio = Bad debts divided by Average gross trade receivables Current Liability ratio = Current liability ratio = Current liability ratio 0.59 0.72 0.73 0.6 0.72 0.78 0.36 0.33 0.42 0.44 0.36 0.36 Total debt to Total assets ratio Total debt to total assets ratio = Total borrowings divided by Debtors turnover ratio 4.99 4 51 4.85 4.33 4.5 4.5 Debtors turnover ratio = Revenue from operations for trailing 12 months divided by Average gross trade receivables 20.88% 17.12% 21.37% 19.05% 19.74% 19.21% Operating margin (%)
Operating margin (%) = Profit before depreciation, interest, tax and exceptional items from continuing operations (-) Other income divided by Revenue from operations Net profit margin (%)
Net profit margin (%) = Net profit after tax from continuing 14.52% 9.17% 14.04% 9.45% 11.92% 11.13% operations and discontinued operations divided by Revenue from operation Inventory turnover ratio 97 82 95 86 Inventory turnover ratio = in days = Average inventory divided version with version and a middy's - Average inventory and yeales of products in days let worth (in Lakhs) let worth as per section 2(57) of Companies Act, 2013 499.62 585.82 532.39 431.73 381.04 585.82 558.09 604.78 625.74 558.09 561.74 4 Total Borrowings (Rs. in Lakhs) 558.09 58.09 58.09 58.09 58.09 58.09 58.09 58.09 59.00 59.00 5

The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on 11.11.2022

Place: AURANGABAD

By Order of the Board For JAINEX AAMCOL LIMITED M.Z. KOTHARI MANAGING DIRECTOR